

बचाव पक्षातर्फे साक्षीदार क्र. ०१

मी शपथेवर खरे सांगतो की,
नाव - अब्दुल मतिन अब्दुल खलील शेख,
वय - ४८ वर्ष, कामधंदा - व्यापार,
राहणार — अन्सारी वार्ड, भंडारा, तह.+ जिल्हा भंडारा.

सरतपास बचाव पक्षातर्फे अॅड. श्री. एम.बी.बाहादुरे यांचे मार्फत

१. जानेवारी-२०१८ मध्ये ज्ञानेश्वर येळेकर हा मला मुस्लीम लायब्ररी चौकात भेटला. त्याने मला म्हटले की, 'मला शेत विकायचे आहे, कोणी खरेदीदार असेल तर सांगा, मला अर्जेन्टमध्ये विकायचे आहे, मी कमिशन देणार नाही, तुम्हाला सरळ एक लाख रुपये देईल.' त्यानंतर मी ३-४ ग्राहक घेवून त्याच्या गावी गेलो परंतु तो सौदा जमला नाही. त्यानंतर महेश बुलबुले, पराग वगरे आणि बांन्ते यांना ते शेत दाखवले आणि आमोरा-समोर बैठक करून दिली. नंतर त्यांच्यात तो सौदा झाला व रजिस्ट्री झाली. रजिस्ट्रीच्या दिवशी मी त्यांच्यासोबत दिड वाजेपर्यंत होतो. त्यानंतर मला घरून फोन आल्याने मला घरी अर्जेन्ट जावे लागले. येळेकर याने म्हटले की, 'मी तुमचे कमिशन तुमच्या घरी आणून देईन किंवा तुमच्या खात्यामध्ये टाकेनं'. त्यानंतर दुस-या-तिस-या दिवशी त्यांचा फोन आला की, 'तुम्ही तुमचा अकाऊन्ट नंबर पाठवा, मी पैसे टाकत आहे'. मी त्यांना म्हणालो की, 'गुरुजी मला आणखीन साडे तिन लाख रुपये व्याजाने पाहिजे आहेत, तुम्ही देणार असालं तर सांगा'. त्यावर ते म्हणाले की, 'ठिक आहे, मी देतो, १० टक्के व्याज घेईन'. ते मला म्हणाले

की, मी भंडारा येथे आलो आहे, मला तुमचे अकाउंट नंबर पाहिजे आहे. मी त्यांना म्हणालो की, 'मी उपचारासाठी नागपूर येथे आलो आहे.' त्यावर ते म्हणाले की, 'घरी कोणी असेलं तर त्यांना फोन करून सांगा की मला अकाउंट नंबर द्या'. त्यानंतर मी फोन केले त्यावेळी माझी पत्नी घरी होती व काही नातेवाईक आले होते. मी माझ्या पत्नीला म्हणालो की, 'अलमारीमधून बँक पासबुक काढून त्यांना द्या'. परंतु बँक पासबुक न भेटल्याने ते माझ्या पत्नीला म्हणाले की तुम्ही चेकबुक दाखवा, त्याच्यावर देखील अकाउंट नंबर असतो. माझ्या पत्नीने त्यांना चेकबुक दिले. त्यांनी माझ्या पत्नीचे ध्यान भटकावून दोन कोरे चेक काढून नेले. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी माझ्या खात्यामध्ये कमिशनचे एक लाख रुपये आणि व्याजाने घेतलेले साडेतिन लाख रुपये हे आर.टी.जी.एस. ने टाकले. त्यानंतर मी त्यांना म्हटलो की, आपला पैश्याचा परतीचा व्यवहार एक वर्षाचा राहिलं आणि त्यानंतर त्यांनी मला एक कोरा स्टॅम्पपेपर घेवून या असे सांगितले. मी तो कोरा स्टॅम्पपेपर लाखनी येथे घेवून आल्यानंतर ते स्टेट बँक समोर पानठेल्यावर थांबलेले होते. तेथे त्यांनी तुम्ही येथे सही करा असे मला बोटाने दाखवून सांगितले. त्यानंतर मी मराठीमध्ये आपली सही केली. त्यानंतर मी त्यांना दरमहिने व्याजाचे पसत्तीस हजार रुपये सहा ते सात महिने दिले. त्यानंतर माझे दोन्ही पायांचे हिपजॉईन्ट खराब झाल्याने मला ऑपरेशन करावे लागले. डॉक्टरांनी एक वर्ष बेडरेस्ट सांगितले होते. माझी आर्थिक स्थिती खुप खालावली होती म्हणून मी एक महिना व्याज देवू शकलो नाही. त्यामुळे त्यांनी माझी खोटी सही करून

धनादेश बँकेत टाकला. त्यांनी माझ्या विरुद्ध ही खोटी केस दाखल केली आहे. त्यांच्या व माझ्या दरम्यान पैसे वापस करण्याबाबतचे हमीपत्र एक वर्षाचे होते. तरी देखील त्यांनी मला न सांगता माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून माझ्या खोट्या सह्या करून धनादेश बँकेत टाकला. बँकेमध्ये माझी सही मराठीमध्ये आहे आणि त्यांनी धनादेशावर इंग्रजीमध्ये सही केली आहे. स्टॅम्पवर देखील त्यांनी इंग्रजीमध्ये एक सही वर केलेली आहे.

उलटतपास फिर्यादीतर्फे विद्वान वकील श्री.टी.आर.भांडारकर यांचे मार्फत

(मध्यान्नाची वेळ जवळ आल्याने व उलटतपासणीसाठी वेळ लागेल असे सांगून उलटतपास मध्यान्नानंतर घेण्याची विनंती फिर्यादीच्या विधीज्ञांनी केली. त्यास बचावपक्षाच्या विधीज्ञांनी सहमती दर्शविली. सबब, उलटतपास मध्यान्नानंतर पर्यंत तहकुब.)

समक्ष

श्रवणोत्तर स्विकृत

(एफ.के. सिद्दीकी)

(एफ.के. सिद्दीकी)

न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, (न्या.क्र.२),

न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी (न्या.क्र.२),

लाखनी

लाखनी

११/०३/२०२५

११/०३/२०२५

मध्यान्नानंतर शपथेवर उलटतपास सुरु

उलटतपास फियारीदीतर्फे अँड श्री.टी.आर. भांडारकर यांचे मार्फत

२. जानेवारी-२०१८ पूर्वी माझी फियारीदीसोबत ओळख नव्हती.

प्रश्न:-फियारीदीसोबत ओळख नसतांना तो तुमच्याकडे कसा काय आला होता?

उत्तर:- लायब्ररी चौकामध्ये प्रॉपर्टीचे ऑफिस आहेत. तेथे आम्ही सर्व कमीशन एजंट बसलेले असतो. तेथे त्यांच्यासोबत ओळख झाली.

फियारीदीने मला कोणत्या गटातील किती आराजी असलेले शेत विकायचे आहे असे सांगितले होते हे आता माझ्या लक्षात नाही. मी जानेवारी, फेब्रुवारी-२०१८ या वर्षी शेतीसाठी ग्राहक नेले होते. मी या प्रकरणात महेश बुलबुले, पराग वगारे व बांन्ते यांना साक्षीदार म्हणून तपासणार आहे. ते तिघे व फियारीदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मी देखील हजर होतो. तो सौदा नऊ ते दहा लाख रुपयांमध्ये झाला होता. ती बैठक कोणत्या तारखेला होती हे आता मला आठवत नाही. फियारीदी हा माझ्या घरी केव्हा आला होता व त्याने माझ्या पत्नीस चेकबुक दाखविण्याची विनंती केव्हा केली होती हे आता मला आठवत नाही. माझ्याकडे कोणत्या क्रमांकाचे व एकूण किती धनादेश सदर धनादेश पुस्तिकेमध्ये होते हे आता मला आठवत नाही. धनादेश पुस्तिकेमधील कोणत्या क्रमांकाचे दोन धनादेश गायब होते हे बरेच दिवस झाल्यामुळे आता माझ्या लक्षात नाही.

प्रश्न:-दोन चेक गहाळ झाल्याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती काय?

उत्तर:- मी पोलीस स्टेशनला गेलो होतो परंतु पोलीसांनी मला सांगितले की, तुमच्यावर

गुन्हा दाखल झाला असून तुम्ही जर आधी आले असते तर तुमची तक्रार घेतली असती.

वकिलांमार्फत नोटीस आल्यानंतर मला हे माहित झाले की, माझ्या धनादेश पुस्तिकेमधील दोन धनादेश गायब आहेत.

प्रश्न:- फिर्यादीने तुमच्या धनादेशाचा गैरवापर केल्याबाबत तुम्ही न्यायालयात फिर्याद दाखल केली काय ?

उत्तर:- याच्याबाबत मला जाणिव नव्हती.

प्रश्न:- नोटीस मिळाल्यानंतर तुमचे व फिर्यादीचे काही व्यवहार नाही असे तुम्ही त्या नोटीसचे उत्तर देवून फिर्यादीला कळवले होते काय ?

उत्तर:- माझे ऑपरेशन झाल्यामुळे मी बेडवर होतो. डॉक्टरांने मला एक वर्ष बेडरेस्ट सांगितले होते.

एक वर्ष बेडरेस्ट केल्याच्या कालावधीत माझी कोणतेही कमाई नव्हती.

प्रश्न:- त्याच्यापूर्वी तुमच्याकडे पैश्यांची साठवणूक होती काय ?

उत्तर:- नाही, माझ्या नातेवाईकांनी मला आर्थिक सहाय्य केले आहे.

३. मला खाजगी काम असल्यामुळे मी फिर्यादीकडे साडेतिन लाख रुपयांची मागणी केली होती. फिर्यादी माझ्याकडे मुस्लीम लायब्ररी चौकात आला तेव्हापासून आजतगायत मी किरायाचे घरातचे राहत आहे. हे म्हणणे खरे नाही की, फिर्यादीने मला सात लाख रुपये हातउसणे दिले होते. हे म्हणणे खरे नाही की, सदर रकमेच्या परतफेडीकरीता मी फिर्यादीला स्वतःचे हस्ताक्षरात सही करून प्रत्येकी साडेतिन लाख

रुपयांचे दोन धनादेश दिले होते. हे म्हणणे खरे नाही की, मी फिर्यादीला हमीपत्र करून दिले होते. हे म्हणणे खरे नाही की, ते हमीपत्र मी भंडारा येथून स्वतःच्या नावावर खरेदी केले होते.

प्रश्न:- ते हमीपत्र ज्या स्टॅम्पपेपरवर लिहिले आहे ते तुम्ही स्वतःच्या नावावर खरेदी केले आहे ?

उत्तर:- मी कोरा स्टॅम्पपेपर खरेदी केला होता.

४. हे म्हणणे खरे नाही की, मी ते हमीपत्र नरेश येळेकर व आकाश वहाने या दोन साक्षीदारांसमक्ष करून दिले होते. हे म्हणणे खरे नाही की, फिर्यादीकडून घेतलेली हातउसणी रक्कम देणे लागू नये म्हणून आज रोजी मी खोटी साक्ष देत आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी फिर्यादीस सहा ते सात महिने पस्तीस हजार रुपये व्याज दिल्याचे खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे नाही की, धनादेश (नि.क्र.२९) वर माझी स्वतःची सही असल्यामुळे बँकेने सदर धनादेश अपु-या निधीचे कारण दर्शवून सदर धनादेश व धनादेश रिटर्न मेमो फिर्यादी यांना दिले होते.

प्रश्न:- धनादेश (नि.क्र.२९) वर तुमची खोटी सही असतांना देखील बँकेने तो धनादेश अपु-या निधीमुळे परत पाठवला याबाबत तुम्ही बँकेविरुद्ध काही कार्यवाही केली आहे काय ?

उत्तर:-मी एक अर्ज दिले होते परंतु ते म्हणत होते की तुम्ही तुमचे अकाउंट चालू करा. पहिले तुमच्यावर जे थकित आहे ते भरा त्यानंतर आम्ही जी कार्यवाही आहे ती

करु. पंचेचाळीस हजार रुपये थकित असल्यामुळे मी ती भरली नाही.

प्रश्न:- बँकेला दिलेल्या अर्जाची प्रत तुम्ही अभिलेखावर दाखल करु शकता काय ?

उत्तर:- नाही, तो एक साधा अर्ज होता, त्यांनी मला त्याची प्रत दिली नाही.

हे म्हणणे खरे नाही की, बँकेला अर्ज दिल्याचे मी खोटे सांगत आहे. हे

म्हणणे खरे नाही की, आज रोजी मी खोटी साक्ष देत आहे.

उलटतपास पूर्ण.

फेरतपास काही नाही.

समक्ष

श्रवणोत्तर स्विकृत

(एफ.के. सिद्दीकी)

न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, (न्या.क्र.२),

लाखनी

११/०३/२०२५

(एफ.के. सिद्दीकी)

न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी (न्या.क्र.२),

लाखनी

११/०३/२०२५